

**BACHELOR OF COMMERCE (CBCS - 2018 COURSE)**  
**S. Y. B. Com. Sem-III :SUMMER- 2022**  
**SUBJECT : COMMUNICATION SKILLS-I**

Day : Tuesday

Date : 5/7/2022

**S-18150-2022**

Time : 03:00 PM-06:00 PM

Max. Marks : 60

**N.B.**

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

**Q.1** Explain meaning, importance and nature of communication. **(12)**

**OR**

Explain various principles of effective communication.

**Q.2** What are the advantages and limitations of oral communication? **(12)**

**OR**

a) Discuss nature of Downward Communication. **(06)**

b) Discuss role of internet in business communication. **(06)**

**Q.3** Explain various important soft skills. **(12)**

**OR**

a) What are the barriers in listening? **(06)**

b) Discuss various techniques of interview. **(06)**

**Q.4** Explain meaning of job application letter. What are the contents of job application letter? **(12)**

**OR**

a) Modern Ltd. Pune has invited applications for the post of 'Office Assistant'. Draft suitable application. **(06)**

b) What precautions are to be taken while drafting termination letter? **(06)**

**Q.5** Write short notes on **ANY THREE** of the following: **(12)**

- a) Body language
- b) Telex
- c) Scope of communication
- d) Interview skills

## मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ संज्ञापनाचा अर्थ, महत्व आणि स्वरूप स्पष्ट करा. (१२)

किंवा  
प्रभावी संज्ञानाची विविध तत्त्वे स्पष्ट करा.

प्र.२ तोंडी संज्ञापनाचे फायदे व मर्यादा कोणत्या आहेत? (१२)

- किंवा
- अ) अधोगामी संज्ञापनाच्या स्वरूपाची चर्चा करा. (०६)
  - ब) व्यवसाय संज्ञापनात इंटरनेटच्या भूमिकेची चर्चा करा. (०६)

प्र.३ विविध महत्वाची सौम्य कौशल्ये स्पष्ट करा. (१२)

- किंवा
- अ) श्रवणातील अडथळे कोणते आहेत? (०६)
  - ब) मुलाखतीच्या विविध तंत्रांची चर्चा करा. (०६)

प्र.४ रोजगार अर्जाचा अर्थ स्पष्ट करा. रोजगार अर्जात कोणता तपशील असावा? (१२)

- किंवा
- अ) मॉडर्न लि. पुणे यांनी 'कार्यालय सहाय्यक' या पदासाठी अर्ज मागवले आहेत योग्य (०६) अर्ज तयार करा.
  - ब) बडतर्फीचे पत्र लिहिताना कोणत्या प्रकाराच्या दक्षता घेतल्या पाहिजेत? (०६)

प्र.५ खालीलपैकी कोणत्याही तीनवर टीपा लिहा. (१२)

- अ) देह बोली
- ब) टेलेक्स
- क) संज्ञापनाची व्याप्ती
- ड) मुलाखत कौशल्ये

\* \* \* \*